

महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१९

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

मुंबई महानगरपालिकेच्या बांधकाम विभागामध्ये होत असलेली लाचखोरी

- (१) ३०२५४ (२१-०१-२०१६) श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) राज्य भरतील बांधकामासाठी येणाऱ्या अनावश्यक खर्चाचा एका नामांकित संस्थेने सर्व्हे केला असता त्यामध्ये बांधकाम प्रकल्प पूर्ण होईपर्यंत व्यावसायिकाला एकूण पर स्क्वेअर फूट ८०० रुपयांची लाच द्यावी लागत असल्याचे निष्पन्न झाल्याने माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, महापालिकेच्या बांधकाम विभागामध्ये दिवसेंदिवस लाचखोरीमध्ये वाढ होत असून बांधकाम व्यवसायीक हवालदिल झाले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, महापालिकेच्या बांधकाम विभागामध्ये वाढणारी लाचखोरी रोखण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०१-२०१९) : (१), (२), (३) व (४) हे खरे नाही.

विक्रोळी (पूर्व) रेल्वे स्टेशन जवळील नामदेव पाटणे मार्गाच्या रुंदीकरणाबाबत

- (२) ५७३९८ (२९-०८-२०१६) श्री.सुनिल राजत (विक्रोळी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) विक्रोळी (पूर्व) मुंबई, रेल्वे स्टेशन जवळील नामदेव पाटणे मार्ग हा पूर्वी २० फुटांचा होता. सन २००५ मध्ये रेल्वे प्रशासनाने पाचवी व सहावी लाईन टाकल्यामुळे हा रस्ता फक्त ५ फुटांचा राहिलेला आहे, हे खरे आहे काय,

वि.स. ५२० (२)

(२) असल्यास, येथील पुनर्वसीत झोपडीधारकांनी पुन्हा येथे झोपड्या वसविल्यामुळे हा रस्ता जास्तच अरुंद झाला आहे, त्यामुळे येथे अपघात झाल्यास अग्निशमन किंवा रुग्णवाहिका जाऊ शकत नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, रस्ता रुंदीकरणाची जबाबदारी एम.एम.आर.डी.ए., महापालिका व रेल्वे प्रशासन एकमेकांकडे ढकलत असून, सदरचा रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी अनेक वर्षांपासून करीत आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदरचा रस्ता रुंदीकरण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०१-२०१९) : (१) व (२) विक्रोळी (पूर्व) येथील रेल्वे स्टेशनजवळील नामदेव पाटणे या मार्गावर रेल्वे प्रशासनाने रेल्वेची ५ व ६ वी रेल्वे लाईन टाकण्यासाठी सदर मार्गाचे भूसंपादन केले आहे.

तसेच, सन २००० साली अस्तित्वात असलेला नामदेव पाटणे मार्ग रेल्वेच्या ५ वी व ६ वी लाईन टाकण्याच्या प्रकल्पामध्ये पूर्णतः समाविष्ट झाल्याचे सन २००० ते २०१६ च्या गुगलच्या नकाशावरून स्पष्ट दिसून येते असे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(३), (४) व (५) सदर बाब ही रेल्वे प्रशासनाशी संबंधित आहे.

मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतर्गत सदनिका बेकायदा हस्तांतरित करण्यात आल्याबाबत

(३) ७६२४७ (२१-०४-२०१७). डॉ.भारती लव्हेकर (वर्सावा), श्री.संजय केळकर (ठाणे) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतर्गत वितरित केलेल्या ८६ हजार ४२९ सदनिकांच्या करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणामध्ये १२ हजार ४६० सदनिका मुळ मालकाच्या ताब्यात नसून या सदनिका बेकायदा हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती दिनांक १६ जानेवारी, २०१७ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार दोषी आढळणा-यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (२९-१२-२०१८) : (१) होय, हे खरे आहे.

(२) एकूण ८६,४२९ सदनिकांच्या सर्व्हेक्षणाचे कामकाज पूर्ण झालेले असून १३,१४४ सदनिकांमध्ये अनधिकृतपणे वास्तव्य करीत असल्याचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या निदर्शनास आलेले आहे. अनधिकृतपणे वास्तव्य करीत असलेल्या व्यक्तित्विरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ च्या कलम ३(ई) प्रमाणे एकूण १२,१०६ सदनिकाधारकांच्या निष्कासनाच्या कार्यवाहीसाठी संबंधित सक्षम प्राधिकारी

वि.स. ५२० (३)

यांचेकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. उर्वरित १,०३८ अनधिकृत सदनिकाधारकांच्या निष्कासनाच्या प्रस्तावावर छाननीचे कामकाज सुरु आहे.

सक्षम प्राधिकारी यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ च्या कलम ३(ई) अन्वये २,८३९ प्रकरणांमध्ये निष्कासनाचे आदेश निर्गमित केलेले आहेत. १,२७० प्रकरणांमध्ये सुनावणी सुरु आहे. ११० प्रकरणे सुनावणी होऊन निर्णयासाठी प्रलंबित आहेत. तसेच २४९ प्रकरणांमध्ये निष्कासनाची कार्यवाही पूर्ण झालेली आहे असा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा अहवाल आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**नागरी स्थानिक संस्थांच्या सार्वजनिक पुरातन वस्तूंच्या संवर्धनासाठी सहायक अनुदान
ही योजना शासनाकडून बंद करण्यात आल्याबाबत**

(४) ९६१४६ (३०-१२-२०१७) श्री.अमल महाडीक (कोल्हापूर दक्षिण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील संध्यामठ व रंकाळा टॉवर यांचे जतन व संवर्धन करणे, रंकाळा टॉवर धुण्याची चावी जतन व संवर्धन करणे, पंचगंगा घाट परिसर जतन व संवर्धन करणे अशा विविध महत्वाच्या कामांचा रू.४८.०२ लक्ष चा प्रस्ताव नागरी स्थानिक संस्थांच्या सार्वजनिक पुरातन वस्तूंच्या संवर्धनासाठी सहायक अनुदान या योजनेतर्गत मान्यतेसाठी जिल्हा नियोजन समिती, कोल्हापूर यांचेकडे प्रलंबित असल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नागरी स्थानिक संस्थांच्या सार्वजनिक पुरातन वस्तूंच्या संवर्धनासाठी सहायक अनुदान ही योजना शासनाकडून बंद करण्यात आली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू योजना बंद केल्याने पुरातन काळातील वस्तूंचे संवर्धन व जतन करण्यासाठी खुप मोठी समस्या निर्माण झाली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदरहू बंद करण्यात आलेली योजना पूर्ववत करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (११-०१-२०१९) : (१) व (२) सन २०१६-१७ मध्ये नागरी स्वराज्य संस्थांच्या सार्वजनिक पुरातन वस्तूंच्या संवर्धनासाठी सहायक अनुदान या योजनेसाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत रु. ४८.०२ लाखाची तरतूद करण्यात आली होती. तथापि सदर निधी पुनर्विनियोजनाद्वारे इतर योजनांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सन २०१७-१८ पासून नियोजन विभागाच्या पत्र क्र.डिएपी-१०१६/प्र.क्र.२९३/का.१४८१ दि.१.१२.२०१६ नुसार सदरची योजना सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून वगळण्यात आलेली आहे. त्यामुळे सदर योजनेअंतर्गत प्रस्ताव प्रलंबित असणेचा प्रश्न उद्भवत नाही.

वि.स. ५२० (४)

(३) "महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांच्या विकासा" योजनेअंतर्गत प्राप्त निधीमधून सार्वजनिक पुरातन वास्तूंच्या संवर्धनासाठी निधी अनुज्ञेय आहे.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिका तसेच राज्यातील इतर विभाग, पालिका व नगर परिषदा येथील सफाई कामगार राहत असलेले त्यांचे निवासस्थान त्यांच्या नावावर करण्याबाबत

(५) १७४१९ (३०-१२-२०१७). श्री.भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिका तसेच राज्यातील इतर विभाग, पालिका व नगर परिषदा येथील मागील ३५ वर्षांपासून महापालिकेच्या घरात राहणा-या सफाई कामगारांना शासन सन १९८६-८७ मध्ये सदर सेवानिवासस्थान भाडे पध्दतीने त्यांच्या नावे करण्याचा निर्णय घेण्यात येऊनही अद्यापी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचे माहे ऑक्टोबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान आढळून आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सन १९८६-८७ च्या शासन निर्णयानुसार सदरहू सफाई कामगार राहत असलेले निवासस्थान त्यांच्या नावावर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१६-०१-२०१९) : (१) व (२) सन १९८६-८७ मध्ये निर्गमित विविध शासन निर्णयात सफाई कामगारांना ते राहत असलेली घरे भाडे-खरेदी पध्दतीने विकत घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याची योजना होती. सदर योजनेस त्यावेळेस कामगारांमार्फत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे सदर योजनेची परिपूर्ण अंमलबजावणी करता आली नाही, ही वस्तुस्थिती आहे.

तथापी, नगर विकास विभागाच्या दिनांक २२.१०.२००८ रोजीच्या शासन निर्णयान्वये डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजने अंतर्गत महानगरपालिका/ नगरपरिषदेमध्ये कार्यरत असलेल्या सफाई कामगारांना त्यांची सेवा विचारात घेवून मोफत सदनिका त्यांच्या नावे उपलब्ध करून देण्यात येते.

राज्यातील बहुतांश महानगरपालिका/ नगरपरिषदेमध्ये सफाई कामगारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत सदनिका उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

उल्हासनगर (जि.ठाणे) येथील वालधुनी नदी शुध्दीकरण व पुनर्जिवित करण्याबाबत

(६) १८९६२ (०१-०१-२०१८). श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उल्हासनगर (जि.ठाणे) येथील केअर फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेने वालधुनी नदी प्रदुषण मुक्त करण्याबाबत.सी.ई.टी.पी. टँक,केमिकल फिलडेशन लावण्याचे तसेच GIPR टँकची क्षमता वाढवून पुराचे पाणी वालधुनी नदीत वळविणे, मल अवरुध्द नदी वाहती ठेवून ,शुध्द जल प्रवाहाने वालधुनी नदी पुनर्जिवित करण्याचे निवेदन हजारो बुध्दीजिवी नागरिकांच्या स्वाक्षरीने दिनांक ३० जून, २०१७ रोजी वा त्या सुमारास मा.मुख्यमंत्री यांना दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त निवेदनाबाबत शासन स्तरावरून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०१-२०१९) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) वालधुनी नदी शुध्दीकरण व पुनर्जिवित करण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात निर्माण होणारे सांडपाणी वालधुनी नदीमध्ये मिसळण्यापूर्वी एकत्रित करून नदीच्या कडेने मलवाहिन्यांद्वारे गोळा करून वडोल व शांतीनगर येथे (२०.७२ + ३१.२६) द.ल.ली. क्षमतेचे मलशुध्दीकरण केंद्र अमृत योजनेतर्गत मंजूर करण्यात आले असून, काम प्रगतीपथावर आहे.

विठ्ठलवाडी झोनकरिता ८.०० द.ल.ली. प्रतिदिन क्षमतेने मलशुध्दीकरण केंद्र बांधणे व खडेगोळवली नाला अडविणेचे काम मंजूर करण्यात आले असून निविदा प्रक्रिया सुरु आहे.

अंबिका नाल्याचे सांडपाणी नैसर्गिक पध्दतीने प्रक्रीया करणेकरिता NEERI संस्थेमार्फत निविदा मागविण्यात आली असून पुढील निविदा कार्यवाही सुरु आहे.

महाराष्ट्र स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरणासाठी अपिलेट

प्राधिकरण स्थापन करण्याबाबत

(७) १०४८१५ (२७-०३-२०१८) श्री.अजय चौधरी (शिवडी), अॅड.भीमराव धोंडे (आष्टी), श्री.सुनिल शिंदे (वरळी), श्री.संतोष दानवे (भोकरदन), श्री.वैभव नाईक (कुडाळ), श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला), श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्रीय स्थावर मालमत्ता (रिएल इस्टेट) कायद्याप्रमाणे 'महारेरा' म्हणजेच महाराष्ट्र स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरण स्थापन केले असून त्याबाबतचे 'अपीलेट प्राधिकरण' निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,

वि.स. ५२० (६)

(२) असल्यास, सदर प्राधिकरणाची जबाबदारी महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाकडे देण्यात येणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने उक्त अपीलेट प्राधिकरण स्थापन करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे तसेच सदर प्राधिकरण किती कालावधीत स्थापन होणे अपेक्षित आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (१६-०१-२०१९) : (१), (२) व (३) दि.०८.५.२०१८ च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण गठीत करण्यात आले असून दि.२४.१२.२०१८ रोजीपासून कार्यान्वित झालेले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई उपनगरातील म्हाडा वसाहतीतील ५० वर्ष जुन्या जीर्ण
झालेल्या मलनिःसारण वाहिन्यांबाबत**

(८) १०५३३७ (१९-०४-२०१८) श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई उपनगरातील कुर्ला नेहरूनगर भागात म्हाडाच्या असलेल्या वसाहतीमधील मलनिःसारण जोडण्या, नळपाणी पुरवठा जोडण्या व पर्जन्य वाहिन्या ५० वर्षांपूर्वीच्या असून अनेक ठिकाणी नादुरुस्त होऊन वाहत असल्याने परिसरात रोगराई वाढल्याने महानगरपालिकेने या जीर्ण झालेल्या वाहिन्या तात्काळ काढून त्याठिकाणी नवीन वाहिन्या टाकणे अत्यावश्यक असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री, आयुक्त, मुंबई महानगरपालिका व विभागीय सक्षम अधिकारी (महानगरपालिका) यांना प्रत्यक्ष भेटून निवेदने व पत्रव्यवहार करून मागणी केलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबई महानगरपालिका व म्हाडाचे अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याच्या तक्रारीही निवेदनात करण्यात आल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, तक्रार निवेदनाच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही व त्यानुषंगाने अंमलबजावणी याबाबतची सद्यःस्थिती काय आहे वा यासाठी अजून किती कालावधी लागणार आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०१-२०१९) : (१) कुर्ला नेहरूनगर भागात म्हाडा प्राधिकरणामार्फत टाकण्यात आलेल्या मलनिःसारण वाहिनीचे वृद्धीकरण करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांना निवेदन व पत्रव्यवहार करून मागणी केली असल्याचे महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(२) कुर्ला नेहरूनगर भागातील म्हाडाच्या वसाहतीतील जुन्या इमारतींचा पुनर्विकासाचा विचार करून तेथील मागणीसापेक्ष पाण्याचा पुरवठा वाढवा याकरिता म्हाडा प्राधिकरणाने जलवाहिन्यांचे सक्षमीकरण करून नवीन जलवितरण जाळे महानगरपालिकेस सन २००७ मध्ये हस्तांतरीत केले.

सदर ठिकाणी पुनर्विकसित होणाऱ्या इमारतींना नवीन जलवितरण जाळ्यातून जलजोडण्या देण्यात येतात.

सदर भागातील म्हाडाच्या वसाहतीत असलेल्या नादुरुस्त झालेल्या पर्जन्य जलवाहिन्यांची दुरुस्ती व जीर्ण झालेल्या पर्जन्य जलवाहिन्या बदलण्याचे काम वेळोवेळी करण्यात येत असल्याचे महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(३) नेहरुनगर म्हाडा वसाहतीतील मलनिःसारण वाहिनीचे वृद्धीकरण करण्यासाठी आवश्यक असणारी रक्कम रु. ३९.०३ कोटी भरण्याबाबत म्हाडा प्राधिकरणास कळविण्यात आले आहे.

सदर रक्कम महानगरपालिकेस हस्तांतरीत केल्यानंतर त्याठिकाणी मलनिःसारण वाहिनीचे वृद्धीकरण करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत हाती घेण्यात येणार आहे.

**ए.एच.वाडिया ट्रस्टच्या नावे असलेल्या जमीनीवर मागील १०० ते १५० वर्षांपासून
रहात असलेल्या रहिवाश्यांच्या पुनर्विकासाबाबत**

(९) १०५३६४ (१८-०४-२०१८) श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई उपनगरातील कुर्ला विधानसभा क्षेत्रात ए.एच.वाडिया ट्रस्टच्या नावे असलेल्या जमीनीवर मागील १०० ते १५० वर्षांपासून रहात असलेल्या रहिवाश्यांच्या मोठ्या इमारती व बैठ्याचाळींची जीर्णवस्था झाली असून त्यांचा पुनर्विकास करता येत नसल्याने वाडिया ट्रस्टला ती जमीन शासनाच्या निर्णयानुसार १०० भुभाडे भरून रहिवाश्यांना मिळावी अशी मागणी रहिवाश्यांच्या वतीने स्थानिक आमदारांनी दिनांक ०९ मार्च, २०१७ रोजी वा त्यासुमारास निवेदन देऊन मा.मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ए.एच.वाडिया ट्रस्टच्या नावे असलेल्या जमीनीवरील मोडकळीस आलेल्या इमारती व बैठ्याचाळींचा पुनर्विकास होण्याकरिता निवेदनातील मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणता निर्णय घेतला आहे,

(३) असल्यास, निर्णयाचे स्वरूप काय आहे वा सुरु असलेल्या कार्यवाहीची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०१-२०१९) : (१), (२) व (३) मुंबई उपनगरातील कुर्ला विधानसभा क्षेत्रात ए.एच. वाडिया ट्रस्टच्या नावे असलेल्या भूखंडापैकी न.भु.क्र. २८१, २८१/१ ते ६ मौजे कुर्ला (भाग-४) या भूखंडावरील पुनर्विकासाबाबतचा प्रस्ताव ऑनलाईन प्रणालीद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झाला होता.

तथापि, सदर प्रस्तावासोबत जोडलेले मालकी हक्क प्रमाणपत्र हे ए.एच. वाडिया ट्रस्टच्या नावे असून, सदर प्रस्ताव अन्य अर्जदाराने दाखल केला होता. त्यामुळे सदर प्रस्ताव योग्य त्या मालकी हक्काच्या दस्तावेजाअभावी नामंजूर करण्यात आल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

गोरेगांव (मुंबई) येथील फिल्म स्टुडिओमध्ये उभारण्यात आलेल्या विविध सेटच्या ठिकाणी अग्नीसुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याबाबत

(१०) १०६४३९ (१९-०४-२०१८) श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गोरेगांव (मुंबई) येथील फिल्म स्टुडिओमध्ये उभारण्यात आलेल्या विविध सेटच्या ठिकाणी अग्नीसुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याची बाब माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय.

(२) असल्यास, शासनाने या प्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, त्यानुसार गोरेगांव येथील स्टुडिओमधील अग्नीसुरक्षिततेचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध शासनाकडून कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०१-२०१९) : (१) मुंबई गोरेगांव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथील फिल्म स्टुडिओमध्ये विविध सेट उभारण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेस कोणतेही अर्ज प्राप्त झाले नाही.

प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

कॉर्नकोड गॅलेक्सी हॉटेलच्या (अंधेरी पूर्व) मालकाने महानगरपालिका व अग्निशमन विभागाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत किचन बसविल्याबाबत

(११) १०७९०५ (१९-०४-२०१८) श्री.अशोक पाटील (भांडूप पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मेट्रो रेल्वे स्टेशन रोड जवळ मरोळ नाका, अंधेरी-कुर्ला मार्ग (अंधेरी पूर्व) येथील न.भू.क्र.१६०२, सर्व्हे क्र.११५ वर असलेल्या ३६ खोल्यांच्या कॉर्नकोड गॅलेक्सी हॉटेलच्या मालकाने हॉटेल जवळ असलेल्या गटाराच्या चेंबरवर मुंबई महानगरपालिका व अग्निशमन विभागाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत किचन बसविले असल्याच्या तक्रारी भांडूप (प.) येथील लोकप्रतिनिधींनी दिनांक २१ डिसेंबर, २०१७ रोजी वा त्यासुमारास मा.मुख्यमंत्री यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दिनांक २२ डिसेंबर, २०१७ रोजी आयुक्त, महानगरपालिका व दिनांक ०९ जानेवारी, २०१८ रोजी सहाय्यक आयुक्त, के-पूर्व विभाग, अंधेरी यांच्याकडे ऑनलाईन कार्यपध्दतीनुसार तक्रारी केल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मा.आयुक्तांनी दिनांक ०९ जानेवारी, २०१८ रोजी सदर तक्रारीच्या अनुषंगाने उपायुक्त परिमंडल-३, महानगरपालिका यांनी कारवाई करावी असे आदेश दिलेले असतांनाही अद्याप हॉटेल मालकावर कारवाई करून अनधिकृत किचन निष्कासित करण्यात आलेले नाही, हे ही खरे आहे काय,

वि.स. ५२० (९)

- (४) असल्यास, हॉटेलमध्ये आग लागल्यास सदर अनधिकृत किचनमुळे सुरक्षितेसाठी अग्निशमन दलास पोहचण्यासाठी जागा नसतांनाही मालकांवर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०१-२०१९) : (१) मा.लोकप्रतिनिधींनी दिनांक २१ डिसेंबर, २०१७ रोजी लेखी निवेदन दिले होते हे खरे आहे.

(२) सदर विषयाबाबतची ऑनलाईन तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झाल्याचे महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(३) व (४) सदर आस्थापनेची तपासणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आली असून, अटी व नियम भंगाबाबत मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३९४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या के/पूर्व विभागामार्फत दिनांक १५.०२.२०१८ रोजी मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३९१ अन्वये नोटीस बजावणी करण्यात आली असून, पुढील कारवाई करण्यात येत असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील नरिमन पॉईंट ते कांदिवली या सागरी महामार्ग विस्ताराच्या अनुषंगाने प्रिन्सेंट स्ट्रीट फ्लाय ओव्हर ते वरळी या भाग-ए करिता पर्यावरण विभागाच्या मान्यतेबाबत

(१२) १०८६१४ (१७-०४-२०१८) श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.भारत भालके (पंढरपूर), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.राहुल बोंद्रे (चिखली), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील नरिमन पॉईंट ते कांदिवली या सागरी महामार्गाच्या विस्ताराच्या अनुषंगाने प्रिन्सेंट स्ट्रीट फ्लाय ओव्हर ते वरळी या भाग-एसाठी पर्यावरण विभागाची मान्यता प्राप्त झाली असून महानगरपालिकेकडून निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त निविदा प्रक्रिया किती कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे व प्रत्यक्षात कामाला कधी सुरुवात करण्यात येणार आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०१-२०१९) : (१) सदर निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

- (२) प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते बडोदा पॅलेस पर्यतच्या कामास दिनांक १३.१०.२०१८ पासून व बडोदा पॅलेस ते वरळी पर्यतच्या कामास दिनांक १६.१०.२०१८ पासून सुरु करण्याचे कार्यादेश देण्यात आल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

कल्याण-डोंबिवली (जि.ठाणे) महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनेबाबत

(१३) १०९०८५ (११-०४-२०१८). श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.किसन कथारे (मुरबाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कल्याण डोंबिवली (जि.ठाणे) महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनामध्ये अपयशी ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, प्रस्तावित रिंगरोड प्रकल्प यामळे बाधित होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सौराष्ट्र एव्हिरो प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा ठेका देण्यात आला असून तेथील सुमारे २०.०० लाख टन कचरा कशा पद्धतीने उचलला जाईल याचा आराखडा तयार नसल्याने डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे काम संध गतीने सुरु आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, ३२ कि.मी लांबीच्या या प्रकल्पाला प्रस्तावित खर्च ८०० कोटी असून माहे मे, २०१८ पर्यंत कचऱ्याचा हा डोंगर हटविण्यात येईल असे सांगण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, शासनाने याबाबत कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१६-०१-२०१९) : (१) हे खरे नाही.

- (२) प्रस्तावित रिंगरोड प्रकल्पाचा २५० मिटर लांबीचा भाग आधारवाडी क्षेपणभूमीमध्ये बाधित होत आहे, ही वस्तुस्थिती आहे.
- (३) सौराष्ट्र एव्हिरो प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कामास फेब्रुवारी, २०१८ सुरुवात केली आहे. संपूर्ण काम ३ वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे.
- (४) प्रस्तावित रिंगरोडचे काम एमएमआरडीए मार्फत सुरु असून आधारवाडी क्षेपणभूमीस पर्यायी व्यवस्था झाल्यानंतर आधारवाडी क्षेपणभूमीमध्ये बाधित होणाऱ्या रिंगरोडच्या भागातील कचरा विलगीकरण करून जागा मोकळी करण्यात येणार आहे.
- (५) स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा रूपये ११४.२३ कोटीचा घनकचरा व्यवस्थापनाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून रूपये १९.१४ कोटीचा पहिला हप्ता वितरीत करण्यात आलेला आहे.
- (६) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील १०० वर्षे जुन्या उपकर प्राप्त इमारतीत अनधिकृतित्या किचन उभारल्याबाबत

(१४) १०९२४५ (१९-०४-२०१८). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील, पट्टे बापूराव मार्ग, इमारत क्र. २०२/२२८ दिनाथ बिल्डिंग, या १०० वर्षे जुन्या उपकर प्राप्त इमारतीतील श्री. जाफर भाई यांनी, ८ गोदामाच्या २ हजार चौ.फुट जागेत, स्वयंपाक घरासाठी (किचन), इमारत मालकाची परवानगी न घेता परस्पर महानगरपालिकेचे 'डी' वर्ड विभागाचे सहाय्यक महानगरपालिका आयुक्त आणि अग्निशमन विभागाचे संबंधित अधिकारी यांचे बरोबर आर्थिक संगनमत करून बेकायदा परवानगी मिळविल्या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री, आयुक्त, मुंबई महानगरपालिका यांना दिनांक ९ जानेवारी, २०१८ रोजी वा त्यासुमारास दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू अवैध किचन गृहामुळे २० वर्षात चारवेळा आग लागण्याच्या घटना, अग्निशमन विभागात लेखी नोंद असल्याने उक्त अवैध किचनची परवानगी तत्काळ रद्द करण्याबाबत शासन तथा महानगरपालिकेतर्फे कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०१-२०१९) : (१) याबाबतचे लोकप्रतिनिधींचे दिनांक ९ जानेवारी, २०१८ रोजीचे लेखी निवेदन बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झाले आहे.

(२) सद्यःस्थितीतील उपहारगृहासाठी वापरण्यात येणाऱ्या क्षेत्रफळाची बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोजणी केली असता, परवान्यात नमूद असलेले ९३.९५ चौ.मी. इतके वापरात असल्याचे आढळून आले.

सदरचे किचन हे अवैध नसून, त्यास मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३९४ अन्वये परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई अग्निशमन दलात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या अग्निसुरक्षा पालन कक्षामार्फत संयुक्त पाहणी करण्यात आली.

सदर पाहणीदरम्यान आढळलेल्या त्रुटीबाबत भोगवटादारास महाराष्ट्र आग सुरक्षा व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ मधील तरतुदीनुसार नोटीस देण्यात आल्यानंतर, करण्यात आलेल्या फेरतपासणीनुसार भोगवटादार यांनी त्रुटीची पुर्तता केल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाकरिता उल्वे परिसरात सुरू असलेल्या

ब्लास्टिंग दरम्यान ६ कामगार गंभीर जखमी झाल्याबाबत

(१५) १०९९५० (१४-०४-२०१८). श्री.भरतशेठ गोगावले (महाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाकरिता उलवे परिसरात सुरु असलेल्या ब्लास्टिंग दरम्यान ६ कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, गंभीर जखमी झालेल्या कामगारांना बेलापूर येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार जखमींना आर्थिक मदत देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१७-०१-२०१९) : (१) व (२) हे खरे आहे.

(३) व (४) नवी मुंबई विमानतळाची पुनर्विकासकामे सुरु असतांना उलवे टेकडी वरून दगड घसरून दि.०६.०१.२०१८ रोजी एक अपघात झाला होता. सदर अपघातामुळे जखमी होणाऱ्यांमध्ये १ अभियंता (सिडको), २ अभियंते (CSJGVK), १ सुरक्षा अधिकारी, १ सुरक्षा पर्यवेक्षक व १ सर्व्हेअर (सर्व CSJGVK) जखमी झाले होते. सदर अपघातामुळे कोणताही कामगार जखमी झालेला नाही.

अपघातानंतर जखमींना अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई येथे दाखल करण्यात आले होते. उक्त ६ अधिकारी/ कर्मचारी यांचेपैकी ४ अधिकारी/ कर्मचारी किरकोळ जखमी व २ अधिकारी गंभीर जखमी झाले होते. किरकोळ जखमी झालेले अधिकारी/ कर्मचारी हे प्रथमपचारानंतर पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या २ अधिका-यांचा उपचाराचा खर्च तसेच अपघातापासून विश्रांतीच्या कालावधीपर्यंतचे संपूर्ण वेतन सिडको प्रशासन व संबंधित कंत्राटदार मे. सॅनजोस जिव्हीके प्रोजेक्ट ऍंड टेक्निकल सर्व्हिसेस प्रा.लि. यांनी केला आहे.

सदर अपघाताची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या केंद्रीय खनन एव इंधन अनुसंधान संस्थान, धनबाद, झारखंड (CIMFR) या संस्थेकडून चौकशी करण्यात आली आहे. सदर संस्थेच्या दि.२७.०२.२०१८ रोजीच्या चौकशी अहवालानुसार, उलवे टेकडीचा वरील भाग हा अनधिकृत खोदकाम व नैसर्गिक झीज झाल्यामुळे कमजोर झाल्याने ब्लास्टिंग करतांना सदर उंचावरील अस्थिर दगड खाली पडल्याने अपघात झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान ब्लास्टिंग करण्यापूर्वी व करतेवेळी आजुबाजुच्या गावांना व व्यक्तींना कोणताही धोका होऊ नये, यासाठी सिडकोकडून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

उल्हासनगर महानगरपालिका शिक्षण मंडळ अंतर्गत असलेल्या सिंधी माध्यमाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांच्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणेबाबत

(१६) ११०७९० (१८-०४-२०१८) श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उल्हासनगर महानगरपालिका शिक्षण मंडळ अंतर्गत असलेल्या सिंधी माध्यमाच्या अनुदानित खाजगी प्राथमिक शाळांमध्ये अतिरिक्त ठरवलेल्या सिंधी माध्यमाच्या शिक्षकांना हिंदी माध्यमाच्या शाळेत रिक्त असलेल्या पदावर त्वरित समायोजन करण्याची अनुमती दिनांक २ ऑगस्ट, २०१७ रोजी झालेल्या लोकप्रतिनिधी व सर्व संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित केलेले असतानाही केवळ कागदी पत्रव्यवहार अतिरिक्त समायोजनाची कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याचे व शिक्षकांना माहे जून, २०१७ पासून वेतन अदा नसल्याने त्यांची उपासमार होत असल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींनी माहे डिसेंबर, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान कळविले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उल्हासनगर महानगरपालिका शिक्षण मंडळात बऱ्याच प्रमाणात गैरव्यवहार, अनियमितता असून उल्हासनगर महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाची "दफ्तर तपासणी" बऱ्याच वर्षा पासून झालेली नाही. त्यामुळे शासनाच्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्वरित दफ्तर तपासणी करावी हे ही कळविले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाचे कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०१-२०१९) : (१) अशा आशयाचे निवेदन प्राप्त झाले आहे हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) उल्हासनगर महानगरपालिका हिंदी माध्यमाच्या शाळेत रिक्त असलेल्या पदावर त्वरित समायोजन करण्याकरिता महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची बिंदूनामावली कोंकण भवन, बेलापूर, नवी मुंबई यांचेकडून दिनांक ३१.०९.२०१८ रोजी प्रमाणित करण्यात आली असून, अनुशेषाला बाधा न येता रिक्त पदावर समायोजन करण्याबाबतची पुढील कार्यवाही सुरु आहे.

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील सिंधी माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांतील सर्व शिक्षकांचे तसेच, अतिरिक्त ठरविलेल्या सर्व शिक्षकांचे वेतन, वेतन पथक जिल्हा परिषद, ठाणे यांचेमार्फत अदा करण्यात येते.

अतिरिक्त ठरविलेल्या शिक्षकांचे मे, २०१८ पर्यंतचे वेतन जिल्हा परिषद, ठाणे यांचेमार्फत अदा करण्यात आल्याचे उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

उल्हासनगर (जि.ठाणे) येथील घनकचरा व्यवस्थापन व डम्पिंग ग्राउंडच्या समस्यांबाबत

(१७) ११०८०४ (०३-०४-२०१८) श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उल्हासनगर (जि.ठाणे) महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनांतर्गत घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती, खतनिर्मिती, घनकचरा डेबरीज पासून ब्रिक्स (विटा) बनविणे नागरी घन कचऱ्यातून वेगळे केलेले प्लास्टिक पासून पायरोलायसीस तंत्रणाने इंधन तयार करणे या तीन प्रक्रिया प्रकल्पाच्या स्वारस अभिव्यक्ती मागविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उल्हासनगर महानगरपालिकेने दिनांक १० नोव्हेंबर, २०१७ रोजी 'जो पर्यंत उल्हासनगर महानगरपालिकेसाठी नवीन जागा उपलब्ध होत नाही तो पर्यंत घनकचऱ्यापासून वीज निर्मिती किंवा इतर कोणताही प्रकल्प राबविणे शक्य होणार नाही' असे स्थानिक लोकप्रतीनिधी यांना लेखी कळविले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त बाब उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनस्तरावरून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१६-०१-२०१९) : (१), (२) व (३) हे, खरे आहे.

(४) स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत उल्हासनगर शहराच्या रूपये ३१.८८४८ कोटी किंमतीचा घनकचरा व्यवस्थापनाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास शासनामार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार सदर प्रकल्पाकरीता केंद्र व राज्य शासनामार्फत रूपये ९.२९९७ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आल आहे. सदर प्रकल्पांतर्गत जुन्या साठलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंग पध्दतीने प्रक्रिया करण्याकरीता सशर्त मान्यता देण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान अंतर्गत नगरपरिषद कार्यालय परिसरामध्ये अग्निशमन केंद्र तसेच कंपाऊंड वॉलचे बांधकाम करणे या कामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

(१८) ११२०४९ (१८-०४-२०१८) श्री.राजेंद्र नजरधने (उमरखेड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान अंतर्गत नगरपरिषद कार्यालय परिसरामध्ये अग्निशमन केंद्र तसेच कंपाऊंड वॉलचे बांधकाम करणे या कामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत नगरपरिषद कार्यालय, उमरखेड (जि.यवतमाळ) यांनी मा.संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, मुंबई यांना दिनांक २० नोव्हेंबर, २०१४ रोजीच्या सुमारास पत्रव्यवहार करूनही अद्यापपर्यंत कोणती कार्यवाही झालेली नाही, हे खरे आहे काय,

वि.स. ५२० (१५)

- (२) असल्यास, याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (११-०१-२०१९) : (१) व (२) दि.३१ ऑगस्ट २००९ च्या शासन निर्णयान्वये राज्यतील नगरपरिषदा व "ड" वर्ग महानगरपालिका मध्ये महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान अंतर्गत उमरखेड नगरपरिषद कार्यालय परिसरामध्ये अग्निशमन केंद्र बांधकाम करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय वरळी मुंबई यांनी दि.२६/१२/२०१८ रोजीच्या पत्रान्वये शासनास सादर केला आहे.

उमरखेड नगरपरिषदेस महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानांतर्गत निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन आहे.

- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**मथुरादास कंपाऊंड मिलमधील सेनापती बापट मार्ग, मुंबई येथील
अधिकृत गाळा निष्कासीत करण्यात आल्याबाबत**

(१९) ११६५८४ (२६-०७-२०१८). श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मथुरादास कंपाऊंड मिलमधील सेनापती बापट मार्ग, मुंबई येथील अधिकृत गाळा अनधिकृत ठरवून दिनांक २६ मार्च, २०१८ रोजी वा त्यासुमारास निष्कासनाची कारवाई करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या जी/दक्षिण विभाग कार्यालयाच्या इमारती व कारखाने विभागाच्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाकडून चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय निष्पन्न झाले आहे आणि सदर प्रकरणातील मुंबई महानगरपालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर शासनाकडून आजतागायत कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०१-२०१९) :(१) हे खरे आहे.

(२) सेनापती बापट मार्ग येथील मथुरादास कंपाऊंड मिलमधील कोणत्याही अधिकृत गाळयावर महानगरपालिकेमार्फत निष्कासन कारवाई करण्यात आली नसून, गाळयाबाहेरील अनधिकृत वाढीव बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत.

त्यामुळे सदर प्रकरणी कोणतीही चौकशी करण्यात आली नसल्याचे महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

- (३) प्रश्न उद्भवत नाही.

जासई (ता.उरण, जि.रायगड) गावात राहणाऱ्या पिता-पुत्राने गावालगत असलेल्या सिडकोच्या मालकीची जमिन स्वतःची असल्याचे भासवून केलेली फसवणूक

(२०) ११६६३३ (३०-०७-२०१८). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जासई (ता.उरण, जि.रायगड) गावात राहणाऱ्या पिता-पुत्राने गावालगत असलेल्या सिडकोच्या मालकीची जमिन स्वतःची असल्याचे भासवून दोन वेगवेगळ्या कंपन्यांना व्यावसायिक कामाकरिता भाडेतत्वावर दिल्याचे माहे एप्रिल, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या संदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०१-२०१९) : (१) व (२) हे खरे आहे.

मौ.जासई, ता.उरण, जि.रायगड येथील सिडको महामंडळाच्या मालकीची जमीन सर्व्हे क्रमांक १०३/१८ क्षेत्र ०-६२-० हे.आर व १०७/१ क्षेत्र ०-१६-० हे.आर.न स्वतःची असल्याचे भासवून श्री.गोपी बाबु म्हात्रे व बाबु पांडुरंग म्हात्रे यांनी रॉयल कंटेनर सर्व्हीसेस व फास्ट ट्रॅक शिपिंग अँड लॉजीस्टीक सर्व्हीसेस या दोन वेगवेगळ्या कंपन्यांना भाडेतत्वावर दिली आहे.

सिडको महामंडळाच्या दक्षता विभागाकडे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या चौकशी अंती सिडको महामंडळाच्या जमीनीची खोटी कागदपत्रे तयार करून सिडको महामंडळाची फसवणूक केल्याचे निष्पण्ण झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध प्रथम खबर अहवाल (F.I.R) क्र.५५, दि.१९.०३.२०१८ रोजी उरण पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार भा.द.वि. कलम ४२०,४६५,४६७,४६८, ३४ प्रमाणे संबंधितांवर गुन्हे दाखल असून गुन्ह्याचा तपास चालू आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

अंधेरी पूर्व (मुंबई) रामबाग येथील विकास आराखड्यामध्ये येत असलेली घरे व दुकाने महानगरपालिकेने पाडल्याबाबत

(२१) ११६९०६ (२६-०७-२०१८) श्री.अब् आजमी (मानखूर्द शिवाजीनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अंधेरी पूर्व (मुंबई) येथील रामबाग येथे १३ घरे व १७ दुकाने महानगरपालिकेने विकास आराखड्यामध्ये येत असल्याने तोडण्यात आली असून त्या घरांतील नागरिक रस्त्यावर राहत असून त्यांच्या कुटुंबियांचे प्रचंड हाल होत असल्याची बाब दिनांक २८ एप्रिल, २०१८ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, महानगरपालिकेने रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनातर्फे उक्त प्रकरणी कोणती उपाययोजना करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०१-२०१९) : (१), (२) व (३) अंधेरी (पूर्व), रामबाग येथील ३० झोपड्या महानगरपालिकेच्या विकास आराखडयामध्ये येत असल्याकारणाने संबंधित एमएमआरसी, एसआरए, सीईओ यांच्याकडून महानगरपालिकेस निष्कासनाचे आदेश प्राप्त झाले होते.

त्यानुसार दिनांक ०१.०१.२००० च्या नियमानुसार तेथील झोपडीधारकांची पात्रता यादी तयार करून, पात्र १७ घरे व १३ दुकाने यांना पर्यायी घरे व गाळे देण्यात आल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सांताक्रुझ पूर्व (मुंबई) येथील नवरत्न पुनर्वसन प्रकल्पातील संक्रमण शिबिराच्या जागी नियोजित असलेला रस्ता अद्यापही प्रलंबित असल्याबाबत

(२२) ११६९१९ (२६-०७-२०१८) अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), कॅप्टन आर.तमिल सेल्वन (सायन-कोळीवाडा), श्री.नरेंद्र महेता (मिरा भाईंदर), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सांताक्रुझ पूर्व (मुंबई) येथील नवरत्न पुनर्वसन प्रकल्प सन २०१२ मध्ये पूर्ण झाला असून तेथील संक्रमण शिबिराच्या जागी नियोजित असलेला रस्ता अद्यापही प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर पुनर्वसन प्रकल्पातील काही रहिवाश्यांचे स्थलांतर बाकी असल्यामुळे नियोजित असलेल्या रस्त्याचे काम प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर संक्रमण शिबिराच्या जागी नियोजित रस्ता करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०१-२०१९) : (१), (२), (३) व (४) सांताक्रुझ (पूर्व) येथील नवरत्न सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्वसन प्रकल्पांतर्गत ३ पुनर्वसित इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून, महानगरपालिकेच्या दिनांक ०४.१०.२००० रोजीच्या आयओडी पत्रातील अट क्रमांक २४ नुसार, नियोजित रस्ता विकासकाने महानगरपालिकेला बांधून देणे बंधनकारक आहे. तथापि सदर नियोजित रस्ता विकासकाने बांधून महानगरपालिकेस अद्यापि हस्तांतरित केलेला नाही.

सदर नियोजित रस्त्यावर एकूण ९ अनधिकृत बांधकामे/झोपड्या अस्तित्वात असून, सदर बांधकामांना महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम १९९१ चे कलम ३ Z (४) अन्वये दिनांक २२.०६.२०१८ रोजी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

सदर प्रकरणी प्रत्यक्षात सुनावणी घेऊन नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येत असून, सदर झोपड्या हटविल्यानंतर झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणास सदर नियोजित रस्ता विकासकार्माफत बांधण्याकरिता कळविण्यात येणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमाफत कळविण्यात आले आहे.

मुंबई उपनगरातील अंधेरी (प) येथे अनधिकृतपणे सिलेंडरचा वापर होत असल्याबाबत

(२३) ११६९५६ (२७-०७-२०१८). श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई उपनगरातील अंधेरी (प) येथील व्हीएम रोड, मिठीबाई कॉलेज समोर, कुपर रुग्णालय, अंधेरी स्टेशन, जेव्हीपीडी मार्केट रोड नं. ५, एन दत्ता अॅप्रोच रोड, सीझर रोड, चार बंगला, सात बंगला या ठिकाणी मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध रस्त्यावर फेरीवाले व खाद्य पदार्थांच्या गाड्या मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे सिलेंडरचा वापर करून खाद्यपदार्थ बनवून विक्री करीत असल्याचे माहे मे, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर अनधिकृतपणे असणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्या व फेरीवाल्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींकडून मुंबई महानगरपालिकेला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर तक्रारींवर महानगरपालिकेकडून कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) असल्यास, महानगरपालिकेकडून कारवाई केल्यानंतरही सदर ठिकाणी पुन्हा सदर फेरीवाले व खाद्यपदार्थांच्या गाड्या अनधिकृतपणे सिलेंडरचा वापर करून खाद्यपदार्थांची विक्री करीत आहेत, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, सदर ठिकाणी कायमस्वरूपी फेरीवाले व खाद्यपदार्थांच्या गाड्यांना बंदी करणेबाबत तसेच कारवाई करण्यामध्ये कुचराई करणा-या महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०१-२०१९) : (१) अंधेरी (पश्चिम) येथील व्ही.एस. रोड, मिठीबाई महाविद्यालयासमोर, कुपर रुग्णालय, जे.व्ही.पी.डी. मार्केट रोड नं.५ येथे महानगरपालिकेमाफत चक्रांकित पध्दतीने प्रतिबंधात्मक गस्त घालण्यात येते.

तसेच, अंधेरी रेल्वे स्थानक (पश्चिम) येथे २ अतिक्रमण निर्मूलन वाहन उभे करून १५० मीटरचा परिसर फेरीवाला मुक्त ठेवण्यात येतो.

एन. दत्ता एप्रोच रोड, सिझर रोड, चार बंगला, सात बंगला या रोडवर महानगरपालिकेमार्फत नियमितपणे निष्कासन कारवाई करण्यात येते.

(२) हे खरे आहे.

(३) माहे जानेवारी, २०१८ ते मे, २०१८ पर्यंत २५९ सिलेंडर्स व १०३ अनधिकृत चारचाकी हातगाड्या, खाद्यपदार्थ बनवून विक्री करणारे २३२६ फेरीवाले, इतर ४०५३ तसेच एकूण ६७४१ फेरीवाल्यांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कारवाई करून रु. ७.२० लाख इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

तसेच, भा.दं.वि. कलम २८५ अन्वये एकूण २७ अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध प्रथम खबरी अहवाल (एफ.आय.आर.) दाखल करण्यासाठी विविध पोलीस ठाण्यांना कळविण्यात आल्याचे महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(४) सदर ठिकाणी फेरीवाले व खाद्य पदार्थ विक्री करणारे फेरीवाले पुनःश्च आढळल्यास महानगरपालिकेमार्फत पुन्हा कारवाई करण्यात येते.

(५) व (६) अनधिकृत फेरीवाल्यांबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तसेच त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांचे स्थलांतर करून नियमन करण्यासाठी परिमंडळीय स्तरावर नगर पथविक्रेता समिती स्थापन करण्याबाबतची कार्यवाही सुरु असल्याचे महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

**जयभिमनगर झोपडपट्टी (गोरेगांव, मुंबई) पुनर्वसन योजनेतील
लाभार्थ्यांना घरे व घरभाडे देण्याबाबत**

(२४) ११७८२५ (२३-०७-२०१८). श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जयभिमनगर, गोरेगांव, मुंबई या झोपडपट्टीचे पुनर्वसनाचे काम अँटलाटिका या विकासकाला सन २००८ मध्ये देण्यात आले असून विकासकाने लाभार्थ्यांना घरे व भाडे तातडीने देण्यात यावीत अशी मागणी लोकप्रतिनिधींनी व स्थानिक रहिवाशांनी दिनांक २० फेब्रुवारी, २०१८ रोजी वा त्यासुमारास मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांच्याकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (२९-१२-२०१८) : (१) व (२) जयभिमनगर, गोरेगांव येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना कार्यान्वीत न करणे मे.अॅटलांटिका विकासकामार्फत भाडे न देणे, याबाबतचे मा.लोकप्रतिनिधींचे दि.१९.०२.२०१८ चे निवेदन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास प्राप्त झाले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने त्यांच्या कार्यालयातील अभिलेखांची तपासणी केली असता, जयभिमनगर गोरेगांव, मुंबई येथे विकासक अॅटलांटिका यांचे नावे कोणतीही झोपडपट्टी योजना स्वीकृत झाल्याचे आढळून येत नाही असे संबंधित मा.लोकप्रतिनिधी यांना दि.३०.१०.२०१८ च्या पत्रान्वये कळविले आहे असा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा अहवाल आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिकेने ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्याच्या दिलेल्या सूचनांबाबत

(२५) ११७८६४ (२९-०७-२०१८). श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेने ओला व सुका कचऱ्यांचे वर्गीकरण करण्याच्या सूचना शहरातील व उपनगरातील हॉटेल व्यावसायिकांना दिलेल्या असतांना हॉटेलमधील ओला कचरा डम्पिंग ग्राऊंडवर आणला जात असल्याचे माहे एप्रिल, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबई महानगरपालिकेने ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्याच्या तसेच त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना दिलेल्या असतांना लहान हॉटेल व्यावसायिकांना जागेचा प्रश्न निर्माण होत असून प्रभागस्तरावर कम्पोस्टिंगसाठी जागाही उपलब्ध नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्याकरिता तसेच कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याकरिता हॉटेल व्यावसायिक, रहिवाशी कॉलनी यांना शासनाच्या माध्यमातून काही अनुदान देण्याबाबत शासन विचार करणार आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाची भूमिका काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१६-०१-२०१९) : (१) • घन कचरा व्यवस्थापन नियमावली, २०१६ मधील विविक्षित तरतूदीनुसार सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंटनी कचऱ्याचे वर्गीकरण उगमस्थानी करावयाचे वर्गीकरण केलेला सुका कचरा हा अधिकृत कचरा वेचक/अधिकृत पुनर्चक्रीकरण केंद्र किंवा महानगरपालिकेला द्यायचा आहे. तसेच ओल्या कचऱ्यावर उगमस्थानी खालीलप्रमाणे म्हणजेच कंपोस्ट/बायो-मिथेनेशन प्रक्रियेद्वारे विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे.

• त्याप्रमाणे असे निर्देश आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या दिनांक १८/७/२०१८ रोजीच्या परिपत्रकान्वये देण्यात आले आहेत.

• सदर परिपत्रकाची अंमलबजावणी न करणाऱ्या हॉटेल व रेस्टॉरंटवर महानगरपालिकेद्वारे दंड आकारण्यात येतो, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(२) लहान हॉटेल व्यावसायिकांनी एकत्रितपणे प्रभागस्तरावर कंपोस्टिंगसाठी जागेची मागणी केल्यास व महानगरपालिकेकडे त्याकरीता जागा उपलब्ध असल्यास सदर जागा महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून देण्याबाबत विचार करण्यात येईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

(३) व (४) घन कचरा व्यवस्थापन नियम २०१६ मधील तरतुदी नुसार हॉटेल, रहिवाशी कॉलनी येथे दररोज सरासरी १०० किलो पेक्षा जास्त कचरा निर्माण होत असेल तर त्यांनी सदर कचरा निर्मितीच्या जागीच कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे याकरीता हॉटेल व्यावसायिक, रहिवाशी कॉलनी यांना शासनाच्या माध्यमातून कोणतेही अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन नाही.

**मुंबई शहरास गत दोन वर्षांपासून दलित वस्ती सुधारणेतर्गत
निधी प्राप्त झाला नसल्याबाबत**

(२६) ११८१२८ (०२-०८-२०१८) श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाने मुंबई महानगरपालिकेस सन २०१५-१६ मध्ये वा त्या दरम्यान दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत निधी दिल्यानंतर गत दोन वर्षांपासून उक्त योजनेंतर्गत महानगरपालिकेस निधी दिलेला नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबई महानगरपालिका शासनाकडून प्राप्त झालेल्या दलित वस्ती सुधारणा योजनेच्या निधीचा विनियोग करताना लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांना प्राधान्य देत नसून उक्त निधी स्लम बोर्डाकडे सुपूर्द करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी करून उक्त योजनेंतर्गत मुंबई शहरास निधी उपलब्ध करून देणे व उक्त निधी मुंबई महानगरपालिकेऐवजी म्हाडाकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (११-०१-२०१९) : (१) • लोकशाहिर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मुंबई शहर जिल्हातील कार्यक्षेत्रासाठी रु.१५.०० लाख व मुंबई उपनगर जिल्हयातील कार्यक्षेत्रासाठी रु.२०.०१ कोटी इतका निधी शासनस्तरावरून वितरीत करण्यात आलेला आहे.

• सन २०१७-२०१८ या आर्थिक वर्षापासून या योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन व विकास समितीमार्फत निधी वितरीत करण्यात येत असून सन २०१७-२०१८ या वर्षात मुंबई शहर जिल्हयासाठी रु.६.२२ कोटी व मुंबई उपनगर जिल्हयासाठी रु.३१.७६ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आलेला आहे.

• सन २०१८-१९ या वर्षासाठी मुंबई शहर जिल्हयासाठी रू.४.००कोटी व मुंबई उपनगर जिल्हयासाठी रू.३२.७४ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

(२), (३) व (४) • या योजनेअंतर्गत दि०५/०३/२००२ च्या शासन निर्णय व दि.१२/८/२०१५ च्या शासन शुध्दीपत्रकान्वये मा.पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आलेली असून सदर समितीने सुचविल्याप्रमाणे कामे मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ, मुंबई मार्फत करण्यात येतात.

मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जुन्या पाईपलाईन्स दुरुस्त करण्याबाबत

(२७) ११८८६२ (२९-०७-२०१८). श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), श्री.वसंतराव चव्हाण (नायगांव), श्री.बसवराज पाटील (औसा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जुनी पाईपलाईन्स दुरुस्त करणे वा नवीन पाईपलाईन्स टाकणे याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना सतत अपुऱ्या पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागून सन २०१७ मध्ये संबंधित विभागाने आश्वासन दिल्यापैकी केवळ ५० टक्केच पाईपलाईन्स दुरुस्त केल्याची बाब दिनांक १२ फेब्रुवारी, २०१८ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबई व मुंबई उपनगरात प्रत्येक उन्हाळ्यात नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत असतो व यामुळे नागरिकांना विविध साथीच्या रोगांचा सामना करावा लागत असल्याचे माहे मे, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान आढळून आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सन २०१७ अखेरपर्यंत पाणी गळती व अनधिकृत वापरकर्ते रोखण्यासाठी संबंधित विभागाने सुमारे ३८ किमी पर्यंतच्या मुख्य जलवाहिन्या नूतनीकरणाचे लक्ष्य ठेवलेले असताना फक्त ५० टक्के पाईपलाईन्स दुरुस्तीचे काम झाल्याने आजमितीस दररोज ८३० दशलक्ष लीटर्स पाणी गळती होत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, गत वर्षातील १९ किमीच्या मुख्य जलवाहिन्या बदलण्याचे काम आणि नवीन वर्षात आणखी ३५ किमी पर्यंतच्या मुख्य जलवाहिन्या बदलण्याच्या लक्ष्यपूर्तीसाठी सुमारे ५९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, गत वर्षाची तरतूद आणि चालू आर्थिक वर्षात निधीची तरतूद असतानाही पाणी पुरवठ्याच्या मुख्य जलवाहिन्या नूतनीकरणाचे वा दुरुस्तीचे कामाचे विभागानेच निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण होण्यामधील अडचणी काय आहेत आणि त्याबद्दल संबंधित विभागाने कोणती कार्यवाही केली व उन्हाळ्यात नागरिकांना शुध्द पाणी पुरवठा करण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०१-२०१९) : (१), (२) व (३) बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत अंतर्गत जलवाहिन्या दुरुस्ती व गळती रोखण्याची कामे करण्यासाठी विभागनिहाय कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली असून, नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी परिमंडळनिहाय कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येते.

सदर कंत्राटदारांमार्फत एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत एकूण ७९४७ गळती व दुषितीकरण रोखण्याची कामे करण्यात आली आहेत.

माहे मार्च, २०१८ पर्यंत ३२.२५ कि.मी. लांबीच्या जलवाहिन्यांची कामे व अतिरिक्त २.३१ कि.मी. लांबीच्या जलवाहिन्यांची कामे अशी एकूण ३४.५६ कि.मी. लांबीच्या जलवाहिन्या बदलण्याची कामे पूर्ण करण्यात आली असून, ३५ कि.मी. लांबीच्या जलवाहिन्या बदलण्याची कामे प्रगतीपथावर आहेत.

(४), (५) व (६) नवीन वर्षात प्रस्तावित ३५ कि.मी. पर्यंतच्या मुख्य जलवाहिन्या बदलण्याच्या कामासाठी रु.१०७ कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

कल्याण-डोंबिवली (जि.ठाणे) महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामांबाबत

(२८) ११९३५६ (२८-०७-२०१८) श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण-डोंबिवली (जि.ठाणे) महानगरपालिका क्षेत्रात विकास कामासाठी महानगरपालिकेने व आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या कोरियन कंपनीने दोन विकास आराखडे तयार केले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने त्यापैकी कोणत्या आराखड्यास मान्यता दिली वा देण्यात येणार आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१४-११-२०१८) : (१) नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) लागू नाही.

औरंगाबाद महानगरपालिकेतील शाखा अभियंता व उप अभियंता यांनी गैरव्यवहार केल्याबाबत

(२९) १२२२५९ (२६-०७-२०१८). श्री.इम्तीयाज सय्यद (औरंगाबाद मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात सातारा व देवळाई या भागांचा समावेश झाल्यानंतर बांधकाम परवानगी, लेआऊट मंजुरी, ग्रुप हाउसिंग परवानगी देताना महानगरपालिकेच्या संबंधीत आधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करून गैरव्यवहार केला, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) असल्यास, संबंधित अधिकाऱ्यांनी वरील प्रकरणी स्वतःचे नावे भागादारीमध्ये नातेवाईकांच्या नावे किंवा बेनामी भुखंड जमिनी खरेदी केली असल्याने त्यांची शासन लाचलुचपत खात्याकडून चौकशी करणार काय तसेच वरील सर्व चौकशी किती दिवसात पूर्ण होईल,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०१-२०१९) : (१), (२) व (३) • मौजे सातारा-देवळाई या क्षेत्राचा औरंगाबाद महानगरपालिकेत समावेश करण्यापूर्वी या क्षेत्राकरिता सिडको हे नियोजन प्राधिकरण होते.

- सदर क्षेत्राचा महानगरपालिकेत समावेश झाल्यानंतर विकास परवानगी देण्याबाबतचे अधिकार औरंगाबाद महानगरपालिकेस प्राप्त झालेले आहेत.
 - त्यानुसार सातारा-देवळाई या भागाकरिता महानगरपालिकेमार्फत विकास परवानगी देण्याची कार्यवाही करण्यात येते.
 - महानगरपालिका क्षेत्रात विकास परवाने व भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत कोणताही गैरव्यवहार झालेला असल्याचे निदर्शनास आलेले नसल्यामुळे याबाबत चौकशी करण्याची आवश्यकता नसल्याचे औरंगाबाद महानगरपालिकेने कळविलेले आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत

(३०) १२३३६३ (२५-०७-२०१८) श्री.योगेश टिळेकर (हडपसर), प्रा.(श्रीमती) मेधा कुलकर्णी (कोथरुड), श्री.विजय काळे (शिवाजीनगर), श्रीमती माधुरी मिसाळ (पर्वती) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात प्रथम श्रेणी अधिकाऱ्यापासून शिपायापर्यंत ५९८ पदे वर्षानुवर्षे रिक्त असून आरोग्य प्रमुख पद गत ७ वर्षांपासून रिक्त असून आरोग्य विभागाचे ४५ दवाखाने, १७ प्रसूतीगृहे व १ सांसर्गिक रुग्णालय आहे यासाठी अंदाजे १६६३ मनुष्य बळाची आवश्यकता असून यापैकी केवळ ११४५ पदे भरली असून उरलेली पदे रिक्त असल्याचे माहे डिसेंबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, आरोग्य विभागाकडून आयुक्तांकडे दर वर्षी भरतीबाबत प्रस्ताव देण्यात येतो मात्र आयुक्तांकडून पद भरतीबाबत टाळाटाळ केली जात आहे, तसेच पदे रिक्त असल्यामुळे शहराच्या आरोग्य विषयक कामावर परिणाम होत असल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत मा.मुख्यमंत्री महोदयांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन २०१७ मध्ये लवकरच पदे भरण्यात येतील असे आश्वासन दिले होते, हे ही खरे आहे काय,

वि.स. ५२० (२५)

(४) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, त्यानुसार आरोग्य विभागात रिक्त पदे भरणेसाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०१-२०१९) : (१), (२), (३) व (४) • पुणे महानगरपालिकेतील मुख्य आरोग्य अधिकारी हे पद दि. १९/०९/२०१८ च्या शासन आदेशान्वये प्रतिनियुक्तीने भरण्यात आलेले आहे. तसेच आरोग्य विभागातील अन्य काही पदे रिक्त आहेत ही वस्तुस्थिती आहे.

सदरच्या रिक्त पदांपैकी सरळसेवेची पदे भरण्याच्या अनुषंगाने वेळोवेळी जाहिरात आली होती. तथापि उमेदवार उपलब्ध होऊ शकले नाहीत.

• वित्त विभागाच्या दि. ०२/०६/२०१५ च्या शासन निर्णयानुसार नामनिर्देशनाने/ सरळसेवेने पदे भरण्यास मर्यादा घालण्यात आलेली आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत रिक्त पदे भरणे अडचणीचे झाले आहे.

• अत्यावश्यक पदांना उपरोक्त पदभरती मर्यादेतून वगळण्याबाबत नगरविकास विभागामार्फत वित्तविभागास विनंती केलेली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयातील साफसफाईचे काम
आऊटसोर्स करण्यात येत असल्याबाबत**

(३१) १२६३७४ (२९-०७-२०१८) प्रा.(श्रीमती) मेधा कुलकर्णी (कोथरुड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयातील साफसफाईचे काम आऊटसोर्स करण्यात येत असून त्यावर लाखो रुपये खर्च केले जात असल्याचे माहे जून, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ससून रुग्णालयातील ११०० खाटांची क्षमता असून स्वच्छतेवरील दरमहा खर्च अंदाजे रुपये १२ लाख होत असून महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील केवळ ४०० खाटांची क्षमता असताना स्वच्छतेचा खर्च दरमहा रुपये १७ लाख येत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या ५ रुग्णालयामधील स्वच्छतेच्या कामावर एका महिन्यात सुमारे रुपये ५१ लाख खर्च होत असल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासन स्तरावर कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

वि.स. ५२० (२६)

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०१-२०१९) : (१) हे खरे आहे.

(२) अंशतः खरे आहे.

पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरु रुग्णालय येथील क्षमता ४०० खाटांची जरी असली तरी प्रत्यक्षात अंदाजे क्षेत्रफळ १७५७५० चौ.फूट क्षेत्राची साफसफाई आऊटसोर्स पध्दतीने यांत्रिकीकरणासह जंतुनाशकाव्दारे करण्यात येते. हे काम यांत्रिकी पध्दतीचे असून या कामाअंतर्गत अनेक यंत्रांचा वापर करण्यात येत असून WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइझेशन) व आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार केमिकल्सचा वापर करण्यात येत आहे.

(३) हे खरे आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे शहरातील रुग्णालयांच्या परिसरातील अतिक्रमणाबाबत

(३२) १२६३७९ (२९-०७-२०१८) प्रा.(श्रीमती) मेधा कुलकर्णी (कोथरुड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरातील वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयातील परिसरात बेकायदा खाद्यपदार्थ, फळ विक्रते यांनी गाड्या लावून अतिक्रमण केल्याचे माहे जून, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, संजीवनी हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल, के. ई. एम रुग्णालय, जहांगीर रुग्णालय, रुबी हॉल क्लिनिक व ससून रुग्णालयाच्या परिसरात अशा प्रकारच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, पुणे महानगरपालिकेकडून या अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर २ दिवसात दंडाची रक्कम भरून पुन्हा अतिक्रमण केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासन स्तरावर कायमस्वरूपी कारवाई करण्यासंदर्भात कोणती उपयोजना करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०१-२०१९) : (१) व (२) अंशतः खरे आहे.

(३) व (४) • अशा ठिकाणच्या अनधिकृत व्यवसायिकांवर महानगरपालिकेचे अतिक्रमण निर्मुलन पथकाद्वारे दैनंदिन कारवाया सातत्याने करण्यात येवून त्यांचे माल/साहित्य जप्त करण्यात येते.

• परंतु सदरचे व्यवसायिक महानगरपालिकेकडील मान्य रिमुव्हल चार्जस भरून त्यांचे जप्त माल/साहित्य सोडवून घेवून पुन्हा त्याच ठिकाणी व्यवसाय करताना आढळून येतात, ही बाब अंशतः खरी आहे.

- तथापि अशा ठिकाणांवर पुन्हा पुन्हा अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांवर पुणे महानगरपालिकेमार्फत माल/साहित्य जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येते.
 - शहरातील शासकीय व खाजगी रुग्णालयांच्या दर्शनी भागातील प्रवेशद्वाराजवळील नोंदणीकृत व्यवसायिकांचे इतरत्र वाहतुकीला व नागरिकांच्या रहदारीस अडथळा होणार नाही, याचा विचार करून त्याच परिसरातील जागेत तात्पुरते पुनर्वसन करण्याची कार्यवाही चालू असून, अशा ठिकाणच्या अनधिकृत व्यवसायिकांवर महानगरपालिकेचे अतिक्रमण निर्मुलन पथकाद्वारे दैनंदिन कारवाया सातत्याने करण्यात येतात.
 - तसेच रुग्णालयांच्या दर्शनी भागातील प्रवेशद्वाराजवळ नव्याने अतिक्रमणे होणार नाहीत, याबाबत दक्षता घेण्यात येत असून रुग्णालयांचा दर्शनीभाग अतिक्रमणमुक्त राहिल याबाबत नियोजन करण्यात आले आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेत विषयनिहाय
शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत**

(३३) १२६४२२ (०४-१२-२०१८) श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेत विषयनिहाय शिक्षकांची कमतरता असल्याचे माहे सप्टेंबर, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या शाळेतील शिक्षकांची कमतरता दूर करण्याकरिता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, या संदर्भातील सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०१-२०१९) : (१) नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत एकूण १८ विना अनुदानित माध्यमिक शाळेत पदसंख्येनुसार अनुज्ञेय १३३ पदांपैकी ११२ शिक्षक कार्यरत असून २१ शिक्षक कमी असल्याची वस्तुस्थिती आहे.

(२) व (३) • नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत रिक्त असलेल्या जागी ठोक मानधनावर शिक्षक नियुक्त करणेसाठी इच्छुक उमेदवारांकडून माहे नोव्हेंबर, २०१८ मध्ये ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

• ऑनलाईन आवेदनपत्र सादर केलेल्या पात्र गुणवत्ताधारक उमेदवारांचे प्रमाणपत्रे व माहितीची पडताळणी सुरु आहे.

• पडताळणीअंती पात्र उमेदवारांना यथाशिघ्र ठोक मानधनावर नियुक्ती आदेश देण्यात येणार असल्याचे, नवी मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे.

मुंबई महापालिकेतील कार्यालयामधून ४२ हॉटेल व्यवस्थापनाच्या परवाना असलेल्या नस्ती गहाळ झाल्याबाबत

(३४) १२६८९७ (०५-१२-२०१८) श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), श्री.प्रशांत बंब (गंगापूर) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंधेरी (मुंबई) येथील के पश्चिम वार्डमधील ३००० फाईल्स गहाळ झाल्याची बाब नुकतीच निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर गहाळ झालेल्या नस्त्यांमध्ये के-पश्चिम वार्ड मधील ४२ हॉटेल व्यवस्थापनांचा परवाना आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत के-पश्चिम वार्ड येथील सहाय्यक आयुक्त यांनी अंधेरी पश्चिम येथील डी एन नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीअंती दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तसेच कर्मचाऱ्यांवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०१-२०१९) : (१) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के/पश्चिम विभाग कार्यालयातून ४२ नस्त्या गहाळ झाल्याचे सन २०१५ च्या दरम्यान महानगरपालिकेच्या निदर्शनास आले.

- (२) सदर गहाळ झालेल्या ४२ नस्त्यांपैकी ३४ नस्त्या उपाहारगृहे, २ नस्त्या खाद्य पदार्थ बनविणे व विक्री करणे आणि उर्वरित ६ नस्त्या या महानगरपालिकेच्या एक खिडकी योजनेंतर्गत देण्यात आलेल्या परवान्यांबाबत आहेत.
- (३) सदर प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत डी. एन. नगर पोलीस ठाणे येथे दिनांक ०३.०७.२०१५ रोजी दाखल करण्यात आली असल्याचे महानगरपालिकेने कळविले आहे.
- (४) व (५) सदर प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत दिनांक ३१.१०.२०१८ पासून चौकशीची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

दारावे (नवी मुंबई) येथील धोकादायक सेक्टर २३ मधील स्वप्न साकार या दोन मजली इमारतीचा स्लॅब कोसळल्याबाबत

(३५) १२६९४३ (०५-१२-२०१८). श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमर काळे (आर्वी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.नसीम खान (चांदिवली), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नवी मुंबईतील दारावे येथील धोकादायक सेक्टर २३ मधील "स्वप्न साकार" या दोन मजली इमारतीचा स्लॅब कोसळल्याच्या दुर्घटनेत तिघे जण जखमी झाल्याचे दिनांक १ ऑगस्ट, २०१८ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरील इमारत धोकादायक स्थितीमध्ये असल्याने येथील रहिवाशांनी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविला परंतु प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सदरील दुर्घटना घडली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तसेच इतरही नुकसान झालेल्या रहिवाशांना शासनाने कोणत्या स्वरूपाची मदत केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०१-२०१९) : (१) दारावे सेक्टर २३ मधील "स्वप्न साकार" या दोन मजली इमारतीचा स्लॅब दि. १.०८.२०१८ रोजी कोसळून ३ व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या, ही वस्तुस्थिती आहे.

(२) व (३) • सदर इमारतीस नवी मुंबई महानगरपालिकेने दि.१३.०३.२००३ मध्ये भोगवटा प्रमाणपत्र दिलेले आहे.

• सदर इमारतीच्या बांधकामास १५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला असून, तेथील रहिवाश्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेकडे पुनर्बांधणीचा विहित नमुन्यात वास्तुविशारदामार्फत आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव सादर केलेला नाही.

• इमारत दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आलेले आहेत.

• इमारत दुर्घटनेमध्ये बाधित झालेल्या कुटूंबांना महानगरपालिकेमार्फत तात्पुरत्या स्वरूपात निवाराची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने खड्डे बुजविण्यासाठी
कोटयवधी रुपयांचे कंत्राट दिल्याबाबत**

(३६) १२७४८९ (०६-१२-२०१८) अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.किसन कथारे (मुरबाड), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्रीमती माधुरी मिसाळ (पर्वती), श्रीमती मंदा म्हात्रे (बेलापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील एक खड्डा बुजवायला एकूण १८ हजार रुपये एवढा खर्च केला असल्याची बाब माहे जुलै, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शहरातील रस्त्यांवर खड्डे पडल्यास ठेकेदाराकडून दुरुस्त करून घेणे किंवा त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाहीची तरतूद कामाच्या करारनाम्यात असतानाही पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने ठेकेदारांवर कारवाई करण्याऐवजी महानगरपालिकेच्या तिजोरीतून खड्डे बुजविण्यासाठी कोटयवधीचे कंत्राट दिल्याचे आढळून आले आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, उक्त प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने दोषी आढळणा-यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (११-०१-२०१९) : (१), (२) व (३) • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मागविलेल्या निविदा क्र. ३१/१/२०१७-१८ या निविदेतील निविदा दराप्रमाणे जेट पॅचर मशिनच्या सहाय्याने एक चौरस मीटर खड्डा बुजविण्यासाठी र.रु. ११६९ इतका खर्च येतो.

• महानगरपालिकेमार्फत ज्या रस्त्यांच्या कामांचा दोष निवारण कालावधी संपलेला आहे. अशा रस्त्यांवरील पावसाळ्याच्या काळात पडलेले खड्डे जेट पॅचर मशिनद्वारे बुजविणेचे काम करणेत येते.

• पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील ज्या रस्त्यांच्या कामांचा दोष निवारण कालावधी संपलेला नाही. अशा रस्त्यांवर खड्डे पडल्यास महानगरपालिकेतील करारनाम्यातील अटी शर्ती नुसार कार्यवाही करणेत येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने दुर्गाडी येथे बांधा वापरा व हस्तांतर

या तत्त्वावर ट्रक टर्मिनससाठी केलेला करार

(३७) १२७५७५ (०६-१२-२०१८) श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर), श्री.सरदार तारासिंह (मुलुंड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने दुर्गाडी येथे बांधा वापरा व हस्तांतर करा या तत्त्वावर ६० वर्षांच्या ट्रक टर्मिनससाठी माहे ऑक्टोबर २०१८ च्या पहिल्या आठवड्यात वा त्या सुमारास श्री.अनिल शहा यांच्याशी केलेल्या करारामध्ये शहा यांना घातलेल्या प्रमुख अटी कोणत्या आहेत,

(२) असल्यास, श्री.अनिल शहा यांनी करार झाल्यानंतर करारानुसार लिजवर घेतलेली जमीन परस्पर अन्य दोन खाजगी कंपन्यांना विकली तसेच शिल्लक जमीन विकण्याबाबत वर्तमानपत्रात जाहिरात देऊनही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या सर्व गैरव्यवहाराकडे हेतूतः केलेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळे महानगरपालिकेच्या मालकीची जागा खाजगी व्यक्तीने परस्पर विक्री करूनही महानगरपालिकेने श्री.अनिल शहा यांचेविरुद्ध पोलीसांत कोणतीही तक्रार दाखल न करण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, श्री.अनिल शहा यांचेबरोबर केलेल्या करारातील अटी व शर्तीचे पालन न केल्यामुळे सदर जागा ताब्यात घेण्याबाबत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे कोणती उपाययोजना करण्यात आली वा येत आहे,

(४) असल्यास, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने श्री.अनिल शहा यांना ६० वर्षांच्या भाडे कराराने दिलेली एकूण जागा किती क्षेत्रफळाची आहे, त्यापैकी किती जागा व कोणाकोणाला श्री.अनिल शहा यांनी परस्पर विकली व सध्या अनिल शहा यांच्या ताब्यात असलेली एकूण जागा किती आहे,

(५) असल्यास, सदर गैरव्यवहाराची चौकशी करण्यात येत आहे काय, चौकशी पूर्ण झाली असल्यास चौकशीचे निष्कर्ष काय आहेत,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०२-०१-२०१९) : (१) • सदर कामाचा मूळ करार दि. ६.०७.२००५ रोजी करण्यात आलेला आहे.

• करारातील अटी पुढीलप्रमाणे आहेत.

१) सदर कामाचा कन्सेशन कालावधी ६० वर्षांचा आहे.

२) आरक्षण क्र. १०, ट्रक टर्मिनस अंतर्गत भूखंडाचे मोजमाप सिमांकनानुसार पूर्णतः मोकळी विकासकास हस्तांतरीत करावी व ती २४००० चौ.मी. पेक्षा कमी नसावी.

३) विकासकाने पार्किंग प्लाझा सारखी बांधकामे दोन वर्षांच्या मुदतीत पूर्ण करावी.

४) सदर बांधीव क्षेत्र भाडेतत्वावर देण्यासाठी त्रिपक्षीय करार करणे.

५) इरादा पत्राच्या तारखेपासून विकासकाने दरमहा भाडेपाटी रू.७,०४,०००/- महानगरपालिकेस अदा करावे व त्यात पाच वर्षांनंतर २% वाढ करावी.

(२) • मूळ मे.एस.एम. असोसिएटस या कंपनीतील भागीदार श्री. मॅथ्यू जॉन कूचियन हे कंपनीतून निवृत्त झाल्यानंतर श्री. अनिल शहा व सौ.सिमा शहा यांचे समवेत भागीदारी व्यवसाय सुरू केला.

• या भागीदारीचा गैरफायदा घेऊन तसेच महापालिकेची फसवणूक करून पुन्हा दि. २.०९.२००९ रोजी भाडे करार केला.

• तथापि विकासकाने परस्पर विक्री करार केल्याची शंका आल्यामुळे दि. २२.११.२०१६ व दि. १८.०८.२०१७ रोजीच्या पत्रान्वये सर्व कराराच्या प्रती मागविण्यात आल्या, तथापि विकासकाने यास प्रतिसाद दिले नाही.

• निविदेतील अटी शर्तीचा भंग केल्याने दि. २२.१२.२०१७ च्या पत्रान्वये त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

• दि. १.०२.२०१८ रोजी प्रत्यक्ष सुनावणी घेऊन व संधी देऊनही विकासकाने प्रिमियम न भरल्यामुळे दि. ८.०३.२०१८ रोजीच्या पत्रान्वये सदर करार खंडीत करण्यात आलेला आहे.

(३) • सदर जागेबाबत मे. एस. एम. असोसिएटस यांनी मे. जिल्हा सत्र न्यायालयात दावा क्र.१७८/२०१८ दाखल केला असून त्याअंतर्गत मा. न्यायालयाने "जैसे थे" आदेश दिले आहेत.

• प्रस्तुत प्रकरण न्यायप्रविष्ट असून, न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.

(४) • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने टप्प्याटप्प्याने एकूण २८८३४ चौ. मी. जागा विकासकाच्या ताब्यात दिलेली आहे.

• त्यापैकी १४०३१.३२ चौ. मी. बांधकाम क्षेत्र अनुज्ञेय केलेले आहे.

१) गोडाऊन ए व बी (तळ+१ मजला)

२) कमर्शियल १ (तळ+७ मजले)

३) कमर्शियल २ (तळ+७ मजले)

• उपरोक्त नमूद बांधकामे ही आजमितीस विकासकाच्या ताब्यात आहेत.

(५) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील सात बी.ओ.टी. प्रकल्पांमधील अनियमितेबाबतचा विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांचा चौकशी अहवाल शासनास प्राप्त झालेला असून, सदर चौकशी अहवालावर शासन स्तरावर पुढील कार्यवाही सुरु आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**स्मार्ट सिटी अंतर्गत वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पासाठी खाडी किनारी
असलेली कांदळवने नष्ट केल्याबाबत**

(३८) १२८१७५ (०६-१२-२०१८) श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) स्मार्ट सिटी अंतर्गत वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पासाठी खाडी किनारी असलेले कांदळवन नष्ट केल्याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा नोंदवल्याची बाब माहे सप्टेंबर, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ठाणे महानगरपालिकेमार्फत खाडीकिनारे विकसित करून स्मार्ट सिटी अंतर्गत वॉटरफ्रंट प्रकल्प राबविणा-या कंत्राटदारांकडून नियमांची पायमल्ली होत असून पर्यावरणाचा-हास सुरु आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत त्यानुसार शासनाने अद्याप कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०१-२०१९) : (१) ठाणे येथे कांदळवनाची झाडे भरावाखाली गाडली जाऊन पर्यावरणाचा न्हास केला जात असलेबाबत मंडळ अधिकारी बाळकुम, तहसिल ठाणे यांनी दिनांक १४.०९.२०१८ रोजी ठाणे स्मार्ट सिटी लि. मार्फत नियुक्त कंत्राटदार मे. डी.व्ही.पी. इन्फ्रा प्रोजेक्टस प्रा. लि. यांचे विरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आला आहे.

(२) सदर प्रकल्प आयकॉनिक प्रकल्प असल्या कारणाने याकामी मे. डी.व्ही.पी. इन्फ्रा प्रोजेक्टस प्रा. लि. यांचेकडून जमिन सपाट करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे, सदर काम करताना खाडी किनारी असलेल्या कांदळवन संरक्षित करण्याच्या दृष्टीने बॅरिकेटिंग व सुचना फलक लावण्याचे काम कंत्राटदाराकडून करण्यात आलेले आहे.

(३) व (४) उपरोक्त दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशीची कार्यवाही सुरु आहे.

**नागपूर महानगरपालिकेच्या महापौरांनी स्वतःच्या मुलाला खाजगी
सचिव या पदावर दाखवून अमेरिकेला नेल्याबाबत**

(३९) १२८९३६ (०६-१२-२०१८) डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती डळमळीत असताना व निधी नसल्यामुळे विकासकामे थांबली असताना नागपूर महानगरपालिकेच्या महापौरांनी स्वतःच्या मुलाला खाजगी सचिव या पदावर दाखवून अमेरिकेला महानगरपालिकेच्या खर्चाने घेऊन गेल्याची बाब दिनांक १५ सप्टेंबर, २०१८ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, गत ११ महिन्यात त्यांनी महानगरपालिकेच्या पैशाने ११ विदेश दौरे केले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे काय, त्यात काय आढळून आले व तदनुसार पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०१-२०१९) : (१), (२), (३) व (४) • आयुक्त, नागपूर महानगरपालिका यांच्या प्राप्त अहवालानुसार,

- महानगरपालिकेतर्फे विद्यमान महापौरांच्या मुलाची खाजगी सचिव म्हणून नेमणूक केलेली नाही.
- तसेच त्यांच्या सॅन फ्रॅन्सीस्को येथील दौऱ्यासाठी त्यांचा तसेच त्यांच्या मुलाच्या दौऱ्यासाठी नागपूर महानगरपालिकेकडून कोणताही खर्च करण्यात आलेला नाही.
- नागपूर महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर यांनी मागील दिड वर्षात एकूण ०६ विदेश दौरे केलेले असून, या दौऱ्यांचा खर्च संबंधीत आयोजक संस्थांनी केलेला आहे.

कात्रज (जि.पुणे) तालुक्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या तलावातील दूषित पाण्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याबाबत

(४०) १२९१५९ (०६-१२-२०१८) श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कात्रज (जि.पुणे) तालुक्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या तलावाचे दूषित पाणी बंधान्यावरून वाहत असल्यामुळे दुर्गंधी पसरून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे माहे ऑगस्ट, २०१८ च्या दुसऱ्या आठवड्यात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यासंदर्भात शासनामार्फत चौकशी केली आहे काय, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्यानुसार सदरील तलावातील दूषित पाण्यामुळे रोगराई पसरू नये म्हणून शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (११-०१-२०१९) : (१) व (२) • कात्रज तालुक्यातील (जिल्हा.पुणे) राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या तलावाचे दूषित पाणी बंधान्यावरून वाहत असल्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे हे अंशतः खरे आहे.

- पुणे महानगरपालिकेच्या मलनिःसारण विभागाकडून कात्रज चौक ते राजीव गांधी प्राणी संग्रहालय या दरम्यान ९०० मि.मी. व्यासाची मलवाहिनी विकसित करण्यात आलेली आहे.
 - तथापि राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या परिसरामधील संतोष नगर, जानकी नगर यामधील दक्षिणे कडील बाजूकडील भागात मलवाहिनी अस्तित्वात नाही.
 - या ठिकाणी मलवाहिनी टाकण्याच्या अनुषंगाने सदर कामाकरिता आर्थिक तरतूद उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही सुरु आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

मालेगांव (जि.नाशिक) येथील महात्मा ज्योतीबा फुले पुतळा ते देवीचा मळा व जुना आग्रा रोड पर्यंतच्या रस्त्याच्या कामाबाबत

(४१) १२९५३४ (०६-१२-२०१८) श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.नसीम खान (चांदिवली), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), श्री.भारत भालके (पंढरपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मालेगांव (जि.नाशिक) येथील महात्मा ज्योतीबा फुले पुतळा ते देवीचा मळा व जुना आग्रा रोड पर्यंत रस्त्याचे काम राज्यस्तरीय सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेमधून करण्याबाबतची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री यांच्याकडे माहे ऑगस्ट, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी सदरील कामांस शासनाने मंजूरी दिली आहे काय,
- (३) असल्यास, सदरील कामे किती कालावधीत सुरु करण्यात येणार आहेत,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०१-२०१९) : (१), (२), (३) व (४) • मालेगांव (जि.नाशिक) येथील महात्मा ज्योतीबा फुले पुतळा ते देवीच्या मळ्यापर्यंत व जुना आग्रा रोडपर्यंत रस्त्याचे काम राज्यस्तरीय सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेमधून करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींचे निवेदन शासनास प्राप्त झाले आहे.

- तथापि, सदर प्रकल्पाचा डीपीआर नगरपरिषद प्रशासन संचालनालयामार्फत अद्यापपर्यंत शासनास प्राप्त झालेला नाही.

नागपूर शहरालगतच्या विकास आराखड्यात अंतर्भूत रस्त्यावर निवासी उपयोगासाठी असलेल्या जागेवर केलेले अतिक्रमण

(४२) १२९७५६ (०७-१२-२०१८) श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर शहरालगतच्या विकास आराखड्यात अंतर्भूत रस्त्यावर निवासी उपयोगासाठी असलेल्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उपरोक्त अतिक्रमण हटविण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि शासन यांचा समन्वय नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तहसिलमध्ये माहे डिसेंबर, २०१५ ते जानेवारी २०१६ मध्ये वा त्या दरम्यान मासिक अहवालात तफावत आढळून आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१६-०१-२०१९) : (१) नागपूर शहरालगतच्या नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकरीता विकास योजना व विकास नियंत्रण नियमावली शासनाने दि.०५/०१/२०१८ रोजी मंजूर केली असून प्राधिकरणाने विकास आराखड्यातील रस्त्याची आखणी करण्याकरीता एजन्सीची नियुक्ती केली असून त्यांचेमार्फत कामे सुरु आहेत.

आखणीनुसार विकास आराखड्यात अंतर्भूत असलेल्या शासकिय/सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण आढळून आल्यास अतिक्रमण निष्कासनाची कार्यवाही नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून करण्यात येईल.

- (२) जिल्हा प्रशासनाकडून नागपूर महानगरपालिका व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचेशी अतिक्रमण काढण्यासंदर्भात समन्वयाने कार्यवाही केली जाते.
- (३) तहसिलदार हिंगणा यांचे अहवालानुसार महाराजस्व अभियान अंतर्गत गाव नकाशे प्रमाणे अतिक्रमण बंदी झालेले पांथन/शेत रस्ते/शिवार रस्ते या बाबत माहे जानेवारी, २०१६ व फेब्रुवारी २०१६ च्या अहवालात अनावधानाने लिपिकीय चूक झालेली होती. ती माहे मार्च २०१६ च्या मासिक अहवालात दुरुस्त करण्यात आलेली आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

कल्याण येथील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर वाहने ये-जा करण्यासाठी तयार करण्यात आलेला रस्ता महानगर गॅस कंपनीने पाईपलाईन टाकण्यासाठी खोदल्याबाबत

(४३) १३०१५९ (०७-१२-२०१८) डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर), श्री.बाळासाहेब मुरकुटे (नेवासा), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.सुरेश (राजूमामा) भोळे (जळगाव शहर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कल्याण येथील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर वाहने ये-जा करण्यासाठी तयार करण्यात आलेला रस्ता वापरण्यापूर्वीच महानगर गॅस कंपनीने पाईपलाईन टाकण्यासाठी खोदल्याने या रस्त्यावर केलेला ८० लाख रुपयांचा खर्च वाया गेल्याचे माहे सप्टेंबर,२०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीनुसार नवीन रस्त्या खोदण्याची परवानगी देण्याची कारणे काय आहेत,

वि.स. ५२० (३६)

(३) असल्यास, या रस्त्यावरील खर्च वाया गेल्याने यास जबाबदार असणा-यांविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०२-०१-२०१९) : (१), (२) व (३) • कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर पावसाळ्यात कचऱ्याची वाहने ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करण्यात आलेला आहे.

• सदरचा रस्ता एमएमआरडीएच्या नियोजित कल्याण रिंगरोडच्या रूपरेषेनुसार तयार करण्यात आलेला असून, महानगर गॅस कंपनीने एमएमआरडीएची मान्यता घेऊनच गॅस पाईपलाईनचे खोदकाम केले आहे.

• सीएनजी गॅस पाईपलाईनचे काम विहित कालमर्यादेत पूर्ण करावयाची असल्याने, महानगर गॅस लि. यांना एमएमआरडीए यांनी दि. ०८.०८.२०१८ रोजी खोदाईची परवानगी दिली आहे.

• गॅस पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पुर्ववत करून देण्याचे महानगर गॅस कंपनीने देखील पत्र दिले आहे. त्यामुळे रस्त्यावर केलेला खर्च वाया जाणार नसल्याचे, महानगरपालिकेने कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

वांद्रे (पूर्व) तसेच सांताक्रुझ आणि खार (पूर्व) येथील संरक्षण दलाच्या जागेवरील वास्तव्य करीत असलेल्या रहिवाश्यांना त्याच जागेवर मालकी हक्काची घरे देण्याबाबत

(४४) १३०५२० (०४-१२-२०१८). श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वांद्रे (पूर्व) तसेच सांताक्रुझ आणि खार (पूर्व) येथील संरक्षण दलाच्या जागेवरील वर्षानुवर्षे वास्तव्य करीत असलेल्या रहिवाश्यांना त्याच जागेवर मालकी हक्काची घरे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, निर्णयाची अंमलबजावणीची करण्यात आली आहे काय व याबाबतची सद्यःस्थिती काय आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (२९-१२-२०१८) : (१) व (२) संरक्षण मंत्रालय, भारत सरकार यांनी मुंबई येथील संरक्षण विभागाच्या झोपडपट्टीव्याप्त जमिनी वरील झोपडी- धारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली आहे. त्यास अनुसरून बायोमेट्रीक सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले असून बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर संरक्षण दलाच्या जागेवरील झोपडीधारकांच्या In situ पुनर्वसनाबाबत केंद्र शासनाशी विचार विनिमय करून यथोचित निर्णय घेण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर (दक्षिण नागपूर) विभागातील गजानन महाविद्यालय
ते म्हाळगी नगर येथील सिमेंट रस्त्याबाबत**

(४५) १३०७६२ (०८-१२-२०१८) श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर (दक्षिण नागपूर) विभागातील गजानन महाविद्यालय ते म्हाळगी नगर येथील सिमेंटच्या रस्त्याचे बांधकाम सुरु आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सिमेंटच्या रस्त्याचे बांधकाम करतांना नागरीकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना तथा मोठे फलक, सुरक्षा दोरी, सुरक्षा टेप, कंत्राटदारांची माहिती तथा महानगरपालिका अधिकारी यांची माहिती देणारे सूचना फलक लावण्यात आले नाहीत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, नागरीकांसाठी मुलभुत असलेल्या मल:निस्सारण करणाऱ्या वाहिनीची योग्य मांडणी न केल्यामुळे रस्त्यांवर पाणी साचून खडडे पडलेले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सिमेंट रस्ते बांधल्यावरही त्या रस्त्यावर खडडे पडले असल्यामुळे रस्त्यावर अपघात होत असून यास कंत्राटदार व अधिकारी जबाबदार असल्याची तक्रार नागरीकांनी आयुक्त, महानगरपालिका तथा स्थानिक लोकप्रतिनिधींकडे केली आहे, हे ही चारे आहे काय,
- (५) असल्यास, नागरीकांचे जीवन धोक्यात आणणाऱ्या कंत्राटदार तथा महानगरपालिका अधिकाऱ्यांवर कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०१-२०१९) : (१) हे खरे आहे.

- (२), (३), (४), (५) व (६) आयुक्त, नागपूर महानगरपालिका यांच्या प्राप्त अहवालानुसार
- नागपूर शहर सिमेंट कॉक्रीट रस्ता प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत पॅकेज क्र.०८ मध्ये एकूण ०४ रस्त्यांचा समावेश असून, या कामाचे कंत्राट मे.आर.पी.एस.इन्फ्रा प्रोजेक्टस प्रा.लि. यांना देण्यात आलेले आहे.
 - या ०४ रस्त्यापैकी गजानन महाविद्यालय ते म्हाळगी नगर चौक पर्यंतच्या ९०० मीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्णत्वास आहे.
 - सदरच्या रस्त्याचे काम करतांना, नव्याने मलनिःस्सारण वाहिनीचे काम केलेले नाही, आणि अस्तित्वातील वाहिनी देखील या कामामुळे बाधित झालेली नाही.
 - या रस्त्यावरील अस्तित्वातील दोन्ही बाजूच्या पावसाळी नालीची आवश्यक सफाई व दुरुस्ती करण्यात आलेली असून, पावसाळी पाण्याचा निचरा योग्य होत असल्याने कुठेही पाणी साचून खडडे पडलेले नाही वा अशा आशयाची कोणतीही तक्रार नागपूर महानगरपालिकेकडे प्राप्त झालेली नाही.
 - सदर स्थितीत, या रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक सुरु असून, पावसाळी नाली स्वच्छ करणे व फुटपाथ नुतणीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

अकोला शहरातील महानगरपालिकेचे भूखंड भूमाफियांनी बळकविल्याबाबत

(४६) १३१७८४ (०८-१२-२०१८) श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला शहरातील अकोला महानगरपालिकेच्या हक्काचे भूखंड भूमाफियांनी बळकविल्याचे माहे मार्च, २०१८ च्या चौथ्या आठवड्यात वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अकोला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील नाझुल शीट क्र. ३७ए व प्लॉट क्र. ४ हा ४ हजार चौरस फुटाचा महानगरपालिकेच्या मालकीचा भूखंड बळकविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अकोला महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाच्या परवानगीने उपरोक्त भूखंडाच्या विक्रीचा व्यवहार करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त भूखंड गैरव्यवहारा प्रकरणी शासनाने चौकशी केली काय, चौकशीत काय आढळून आले, चौकशीअंती दोषी आढळून आलेल्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली तसेच महानगरपालिकेकडून भूखंड ताब्यात घेण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०१-२०१९) : (१), (२), (३), (४) व (५) • अकोला महानगरपालिकेच्या मालकीचा नझुल शिट क्र.३७-ए मधील भूखंड क्र.०४ हा श्री.रमेशचंद्र रामगोपाल अग्रवाल यांना भाडेपट्ट्याने दिलेला भूखंड महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता, श्री.अग्रवाल यांनी, श्री.शेख नवेद शेख इब्राहीम यांना विक्री केल्याची बाब उपअधिक्षक, भूमी अभिलेख, अकोला यांच्या दिनांक १७/१०/२०१७ च्या पत्रानुसार महानगरपालिकेच्या निदर्शनास आलेली आहे.

• त्यावर, महानगरपालिकेने उपस्थित केलेल्या आक्षेपानुसार, या भूखंडाच्या मालमत्ता पत्रकावर असलेले शेख नावेद शेख इब्राहीम यांचे नावाची नोंद रद्द करून, त्यावर महानगरपालिकेचे नाव समाविष्ट केले आहे.

• तसेच सदरहू भूखंडाचा ताबाही दिनांक १०/०९/२०१८ रोजी महानगरपालिकेने घेतलेला आहे.

• तथापि, यामध्ये महानगरपालिकेची फसवणूक झाल्याचे दिसून येत असल्याने, संबंधितांविरुधात महापालिकेकडून दिनांक ०२/०२/२०१८ रोजी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पुणे, वारजे माळवाडी येथे पदपथावर असलेल्या विद्युत खांबाचा

धक्का लागून शाळकरी मुलाचा झालेला मृत्यू

(४७) १३१८६२ (०८-१२-२०१८) श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे, वारजे माळवाडी येथे पदपथावर असलेल्या विद्युत खांबाचा धक्का लागून शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक १८ ऑगस्ट, २०१८ रोजी वा त्यासुमारास घडली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पुणे महानगरपालिकेच्या वतीने वारजे माळवाडी भागात पदपथावर बसविण्यात आलेल्या नवीन विद्युत खांबामुळे हा अपघात घडला असून संबंधित ठेकेदाराने विद्युत खांब बसविताना अर्थिंग सह आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याने व संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकाराची वेळेत दखल न घेतल्याने सदर अपघात घडला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, महानगरपालिकेच्या सर्व्हेक्षणत ७६ हजार पथदिव्यांच्या तपासणीत १० हजार पथदिवे अर्थिंगशिवाय सुरु असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय, त्यात काय निदर्शनास आले, त्यानुसार शासनाने दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे तसेच अपघातग्रस्तांना आर्थिक मदत देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (११-०१-२०१९) : (१), (२), (३) व (४) • वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाचे हद्दीत महानगरपालिकेच्या ८ मी. उंचीच्या जी.आय.ऑक्टोगोनल पोल जवळून दि. १८/०८/२०१८ रोजी कु. पुथ्वीराज चव्हाण, वय १२ वर्षे याचा सायकल पार्क करताना अपघात झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे हे खरे आहे.

• अपघाताची बाब समोर आल्यानंतर पुणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व महावितरणाचे अधिकारी यांनी अपघाताच्या जागेची संयुक्त तपासणी केली असून प्राप्त अहवालानुसार सदरचा अपघात विजेमुळे झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

• या प्रकरणी संबंधित उप अभियंता व कनिष्ठ अभियंता, विद्युत, पुणे महानगरपालिका यांची दोन वेतनवाढ रोखण्याची शास्ती पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे. तसेच संबंधित ठेकेदारावरही कारवाईची प्रक्रीया सुरु आहे.

• भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून पुणे महानगरपालिका विद्युत विभागाने सर्व शहरातील अंदाजे १ लाख पोलचे अर्थिंग तपासणी करून अर्थिंग पट्टी नसलेल्या/चाेरीला गेलेल्या अंदाजे १२,००० स्ट्रीट लाईट पोलला अर्थिंग नव्याने करण्यात आलेले आहे.

• अपघातग्रस्त कुटुंबास पुणे महानगरपालिकेकडून आर्थिक मदत देण्याची कार्यवाही पुणे महानगरपालिकेकडून करण्याचे काम सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात साथीच्या आजारांनी नागरीक त्रस्त झाल्याबाबत

(४८) १३२१७७ (१०-१२-२०१८) श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गत महिन्यापासून साथीच्या आजारांनी नागरीक त्रस्त झाले असून लेटोमुळे चार जणांचा बळी गेल्याचे माहे सप्टेंबर, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या साथीच्या आजारांवर तातडीची उपाययोजना म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०२-०१-२०१९) : (१) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात जानेवारी ते नोव्हेंबर २०१८ या दरम्यान संशयीत लेप्टो आजाराने ४ रुग्णांचा मृत्यु झाला, ही वस्तुस्थिती आहे.

(२) • सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ठाणे जिल्ह्यातील साथरोग व किटकजन्य आजारांचे रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांचे संशोधन करणेकरीता समिती स्थापन केलेली आहे.

• एका रुग्णाचे मृत्युबाबत संशोधन समितीकडे प्रकरण सादर करण्यात आले असून, त्याबाबतचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.

• महानगरपालिका क्षेत्रातील पुरग्रस्त भागात नागरिकांना पावसाळ्याच्या काळात डॉक्सीसायक्लीनच्या गोळ्यांचे वाटप करण्यात येते. संशयीत लेप्टो आजाराने मृत्यु झालेल्या परिसरात एकुण २४,२८६ इतक्या गोळ्यांचे वाटप केले असल्याचे महापालिकेने कळविले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पिंपरी चिंचवड शहरास नियमित पाणीपुरवठा करण्याबाबत

(४९) १३२३२४ (१०-१२-२०१८) श्री.महेश (दादा) लांडगे (भोसरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पिंपरी चिंचवड (जि.पुणे) शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरलेले असतानाही शहरात नियमित पाणी पुरवठा होत नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे तसेच अनियमित पाणीपुरवठ्यास जबाबदार असणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांचेवर आयुक्त यांनी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०१-२०१९) : (१) व (२) दि. ०१/१०/२०१८ ते दि. ३१/१०/२०१८ या कालावधीत दि. ०४/१०/२०१८ व दि. ०५/१०/२०१८ आणि दि. १२/१०/२०१८ ते दि. १७/१०/२०१८ या कालावधीत व दि. ३०/१०/२०१८ व दि. ३१/१०/२०१८ रोजी रावेत येथील बंधान्यातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे तसेच दि. १८/१०/२०१८ रोजी विद्युत व्यवस्था खंडीत झाल्याने सदरचे ११ दिवस शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. असे आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील नगराध्यक्षांना पूर्वीप्रमाणे असलेले अधिकार मिळण्याबाबत

(५०) १३२३५१ (१०-१२-२०१८) श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), श्री.संतोष दानवे (भोकरदन), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील नगराध्यक्षांना पूर्वीप्रमाणे असलेले अधिकार मिळावेत या मागणीसाठी सर्व नगराध्यक्ष सामुदायिक राजीनामे देणार असल्याबाबतचा ठराव त्यांनी अंधेरी येथे झालेल्या राज्यस्तरीय नगराध्यक्षांच्या परिषदेत एकमताने मंजूर केल्याचे माहे सप्टेंबर, २०१८ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त राजीनामे स्वीकारण्याबाबत शासनाची भूमिका काय आहे,
- (३) असल्यास, नगराध्यक्षांना पूर्वीप्रमाणे अधिकार देण्यात येणार आहेत काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०१-२०१९) : (१) याबाबत वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्याचे निदर्शनास आले आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) व (४) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ याची सुधारणा अधिनियम क्र.२५, दि.३१.०३.२०१८ अन्वये नगराध्यक्षांना विकास कामांच्या प्रस्तावांना वित्तीय मंजूरी व संविदा मंजूरी देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. सदर वित्तीय अधिकारांचे प्रमाण निश्चिती दि.१४.०६.२०१८ रोजीच्या थेट नगराध्यक्ष (वित्तीय अधिकार) नियम, २०१८ च्या अधिसूचनेद्वारे विहित करण्यात आली आहे. तसेच, नगराध्यक्षांना देण्यात आलेल्या वित्तीय अधिकारांसंदर्भात दि.२७.०९.२०१८ रोजी स्पष्टीकरणात्मक शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

जितेंद्र भोळे
सचिव (कार्यभार),
महाराष्ट्र विधानसभा.